

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८. नगरसचिव कार्यालय
 क्रमांक : नस/४/कावि/ ७२९/२०१४
 दिनांक : २८/०८/२०१४

प्रति,

मा.....

सदस्य, क्रीडा समिती
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा समितीची
 पाक्षिक सभा दिनांक ०३/०९/२०१४ रोजी आयोजित
 केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रीडा समितीची पाक्षिक सभा
 बुधवार दिनांक ०३/०९/२०१४ रोजी दुपारी २.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय
 इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे.
 सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे, ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू,



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
 २) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.
मा.क्रीडा समिती

कार्यपत्रिका क्रमांक - ०४

दिनांक : ०३/०९/२०१४

वेळ : दुपारी २.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक ०३/०९/२०१४ रोजी दुपारी २.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

दिनांक २०/०८/२०१४ रोजी झालेल्या विशेष सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक ३) सभावृत्तांत कायम करणे.

विषय क्र.१) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने सेक्टर २६, आकुर्डी येथे लॉन टेनिस कोर्ट क्र.१ व २ कोर्ट चालविले जाते. सदर कोर्टवर सरावासाठी सध्या मनपाकडून ऑन लाईन आरक्षण उपलब्ध करून दिले जाते. श्रीम.निवेदिता दिलीप कच्छवा, राहणार - चैतन्यश्री हौ.सोसायटी, ए, सेक्टर २४, निगडी, प्राधिकरण, पुणे ४४ या मनपा परिसरातील लॉन टेनिस खेळाडूंना प्रशिक्षण देऊन खेळाडूंचा विकास करण्यास तयार आहेत. मनपाचा सेक्टर २६ आकुर्डी येथील लॉन टेनिस कोर्ट क्र. १ व २ कोर्ट निवेदिता दिलीप कच्छवा यांच्या नांवे ५ वर्षे भाडेकराराने मनपा नियमानुसार भाडे आकारून चालविण्यास देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे (दिनांक ०३/०९/२०१४ चे सभेत घेणेचे निर्णयाप्रमाणे)

विषय क्र.२) सन २०११-१२ या आर्थिक वर्षात नोंदणीकृत संस्था/मंडळे यांचेकडून प्राप्त झालेल्या अर्जापैकी पात्र झालेल्या संस्थांना १) साई संस्कार संस्था, आकुर्डी, पुणे र.रु.२,२३,०२०/- २) पिंपरी चिंचवड अपंग मित्र मंडळ, पिंपरी, पुणे र.रु.१४,६०४/-, ३) ममता शिक्षण ट्रस्ट संचलित मतिमंद विद्यालय, चिखली, पुणे र.रु.८२,७९६/-, ४) विश्वशांती सामाजिक प्रतिष्ठान संचलित ज्ञानदिप बालाश्रम, दिघी, पुणे र.रु.२५,२२२/- ५) स्वामी विवेकानंद

लोकसेवा प्रतिष्ठान, चिखली, पुणे र.रु.२०,५३९/-, ६) शारदा महिला बाल विकास शिक्षण प्रसारक मंडळ, पिंपळेगुरव, पुणे र.रु.४९,९८४/-, ७) शिरूर तालुका युवा प्रतिष्ठान, चिखली, पुणे र.रु.१६,६७१/- असे एकूण र.रु.४,३२,८३६/- (अक्षरी र.रु.चार लाख बत्तीस हजार आठशे छत्तीस फक्त) अनुदान अदा करणेत आलेले असून त्याचे अवलोकन व कार्योत्तर मान्यतेसाठी मा.स्थायी समितीकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/७२९/२०१४

दिनांक : २८ /०८/२०१४ चे लगत.

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयांची विषयपत्रे (डॉकेट्स) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आलेली आहेत.